

**अस्वीकृती**  
ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दावांच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी लक्षी करा: चौकशी करणारे पत्रा किंवा तांत्रिक सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचनापूर्वी येते.  
ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाइटवर ई प्रेस मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यावधि दिशानुसार कोणताच किंवा तक्रारीमार्फत मुकदमासोयी किंवा तत्प्राप्तिले दावांमधील भागतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकारपत्र नमोदिकांच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोड्यूसर यांना जबाबदार धरत येणार नाही. ते दिवाणिये सर्वेसूची जाहिरातीद्वारे असेल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ कोणतीही भूमिका असणार नाही.

**CHANGE OF NAME**  
**NOTE**  
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM POOJA SOHRAAT VERMA TO POOJA SOHRAATPRASAD VARMA AS PER DOCUMENTS CL-148

I, ELIZA DAUGHTER OF NO 2592949M RANK EX HAV NAME R ANTONY RAJ. RESIDENT OF BIDG NO 2. FLAT NO 1105. MULUND SUBDHARTH NAGAR SRA GHS LTD. DR RP ROAD MULUND (WEST). MUMBAI-400 080 HAVE CHANGED MY NAME FROM ELIZA TO ELIZA ANTHONY RAJ AND DATE OF BIRTH FROM 02 OCT 2000 TO 02 MAR 1999 AS PER AFFIDAVIT DATED 30/10/2025 CL-180

I, VIKRAM ASOLKAR SON OF DILIP DIGAMBER ASOLKAR R/O 40 B MOTWIALA MANSION. GOWALIA TANK MUMBAI-400026 HAVE CHANGED MY NAME TO VIKRAM DILIP ASOLKAR FOR ALL PURPOSES VIDE AFFIDAVIT DATED 29-OCT-2025 CL-233

I, HAVE CHANGED MY NAME FROM ASHA CHANGU GAIKWADE TO MOHINI MANOHAR LOKHANDE AS PER AFFIDAVIT DATED 27TH OCTOBER 2025 CL-276

I, JAYSHREE WIFE OF SHINDE S P/R/0 ADGANO CHOTHAWA W/O. CHANGED MY NAME FROM JAYSHREE TO SHINDE JAYSHREE SANJAY AND MY DATE OF BIRTH FROM 01.10.1998 TO 15.05.1984 AFFIDAVIT NO.35 AB, 567297 DATED 15.10.2025 CL-288

I, HAVE CHANGED MY OLD NAME AKIF SIDDIQUE HURZUK TO NEW NAME AKIF SIDDIQ HURZUK AS PER AFFIDAVIT DT.29.10.25 CL-352

I, KHIMIJI WAGHA SAGATHIYA HAVE CHANGED MY NAME TO KHIMIJI WAGHA SAGATHIYA VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-M258280131) CL-388 I, AVINASH BALKRISHNA SHIRAPALE HAVE CHANGED MY NAME TO AVINASH BALKRISHNA SHIRAPALE VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-P-25827811) CL-389

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 24/04/1975 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1975; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-410

I, LAXMI PAL, SISTER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY BROTHER'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 07/09/1998 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 07/09/1998; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611229. CL-411

I, PARASARAT PAL, FATHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 15/03/1970 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1969; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611231. CL-412

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY NAME MENTIONED AS PARVATI WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT NAME IS PARVATI PAL; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-413

I HAVE CHANGED MY NAME FROM SRUTHI SADASHIVAN NAIR TO SRUTHI SADASHIVAN NAIR AS PER DOCUMENTS CL-550

पी.जे. क्र. २६१/२०२५ दिनांक: १४/१०/२०२५ नि. १२

**सूचना**  
वांद्रे येथील कुटुंब न्यायालय क्र. १ मुंबई मधील प्रकरण क्र. दिवाणी एमए-५१ सन २०२४ भावना नाथालाल भागनी

... याचिकाकर्ते

**विरुद्ध**  
हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी रा - ५-५११५, भरतीन निवास, एनआर महाराज मार्ग, माटुंगा, मुंबई-४०००१९ प्रति,

हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी सूचना घ्यावी की, उपरिप्राप्ति याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या अवलम अनियम, १९७१ च्या कलम १२४ए अन्वये तुमच्या विरुद्ध वाद दाखल केले आहेत.

**पुढे सूचना घ्यावी की,** १. सदर याचिकेवरील सुनावणी तुमच्या विरुद्ध एकतर्फी घेतिल आणि त्यावर निकाल देतिला.

**ह्या सूचनेचा आदेश** २० सप्टेंबर, २०२५ रोजी श्रीमती एम. एम. ठाकरे, प्रधान न्यायाधिकाऱ्या न्यायालय क्र. १ यांनी दिला.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

दिनांक: २६ सप्टेंबर, २०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

**जाहीर सूचना**  
याद्वारे सूचना देण्यात येते की, रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे शेअर प्रमाणपत्र क्र. ०१२ डिस्ट्रिक्टिव्ह क्रमांक ०५६ ते ०६० (दोन्ही समाविष्ट) जे ग्रियंका दिशेने शाह यांच्या नावावर आहे. ते हारवले/वुकीच्या कोणत्याही ठेवलेले असेल, त्यांनी सोसायटीद्वारे डुलिफिके शेअर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला आहे.

सदर सोसायटी सर्व संबंधित व्यक्तींना कळविणे की, या जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, जर कोणाकडे या शेअर प्रमाणपत्राबाबत कोणतेही दावे अथवा हरकती असतील, तर त्यांनी त्या लेखी स्वरूपात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर कराव्यात.

**श्री. अभय अरोलकर (सचिव)**  
रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड  
जगत विद्या मार्ग, गुलामनक हायिलिफ्लाइंग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ फोन: ९८२०९९१२३१  
जर वरील कारावाधीनी कोणतेही दावे/हरकती घर झाल्या नाहीत, तर सोसायटी डुलिफिकेट शेअर प्रमाणपत्र जाहीर करणारी प्रक्रिया पुढे नेवेल.

रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे, सचिव

I, ELIZA DAUGHTER OF NO 2592949M RANK EX HAV NAME R ANTONY RAJ. RESIDENT OF BIDG NO 2. FLAT NO 1105. MULUND SUBDHARTH NAGAR SRA GHS LTD. DR RP ROAD MULUND (WEST). MUMBAI-400 080 HAVE CHANGED MY NAME FROM ELIZA TO ELIZA ANTHONY RAJ AND DATE OF BIRTH FROM 02 OCT 2000 TO 02 MAR 1999 AS PER AFFIDAVIT DATED 30/10/2025 CL-180

I, VIKRAM ASOLKAR SON OF DILIP DIGAMBER ASOLKAR R/O 40 B MOTWIALA MANSION. GOWALIA TANK MUMBAI-400026 HAVE CHANGED MY NAME TO VIKRAM DILIP ASOLKAR FOR ALL PURPOSES VIDE AFFIDAVIT DATED 29-OCT-2025 CL-233

I, HAVE CHANGED MY NAME FROM ASHA CHANGU GAIKWADE TO MOHINI MANOHAR LOKHANDE AS PER AFFIDAVIT DATED 27TH OCTOBER 2025 CL-276

I, JAYSHREE WIFE OF SHINDE S P/R/0 ADGANO CHOTHAWA W/O. CHANGED MY NAME FROM JAYSHREE TO SHINDE JAYSHREE SANJAY AND MY DATE OF BIRTH FROM 01.10.1998 TO 15.05.1984 AFFIDAVIT NO.35 AB, 567297 DATED 15.10.2025 CL-288

I, HAVE CHANGED MY OLD NAME AKIF SIDDIQUE HURZUK TO NEW NAME AKIF SIDDIQ HURZUK AS PER AFFIDAVIT DT.29.10.25 CL-352

I, KHIMIJI WAGHA SAGATHIYA HAVE CHANGED MY NAME TO KHIMIJI WAGHA SAGATHIYA VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-M258280131) CL-388 I, AVINASH BALKRISHNA SHIRAPALE HAVE CHANGED MY NAME TO AVINASH BALKRISHNA SHIRAPALE VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-P-25827811) CL-389

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 24/04/1975 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1975; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-410

I, LAXMI PAL, SISTER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY BROTHER'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 07/09/1998 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 07/09/1998; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611229. CL-411

I, PARASARAT PAL, FATHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 15/03/1970 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1969; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611231. CL-412

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY NAME MENTIONED AS PARVATI WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT NAME IS PARVATI PAL; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-413

I HAVE CHANGED MY NAME FROM SRUTHI SADASHIVAN NAIR TO SRUTHI SADASHIVAN NAIR AS PER DOCUMENTS CL-550

पी.जे. क्र. २६१/२०२५ दिनांक: १४/१०/२०२५ नि. १२

**सूचना**  
वांद्रे येथील कुटुंब न्यायालय क्र. १ मुंबई मधील प्रकरण क्र. दिवाणी एमए-५१ सन २०२४ भावना नाथालाल भागनी

... याचिकाकर्ते

**विरुद्ध**  
हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी रा - ५-५११५, भरतीन निवास, एनआर महाराज मार्ग, माटुंगा, मुंबई-४०००१९ प्रति,

हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी सूचना घ्यावी की, उपरिप्राप्ति याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या अवलम अनियम, १९७१ च्या कलम १२४ए अन्वये तुमच्या विरुद्ध वाद दाखल केले आहेत.

**पुढे सूचना घ्यावी की,** १. सदर याचिकेवरील सुनावणी तुमच्या विरुद्ध एकतर्फी घेतिल आणि त्यावर निकाल देतिला.

**ह्या सूचनेचा आदेश** २० सप्टेंबर, २०२५ रोजी श्रीमती एम. एम. ठाकरे, प्रधान न्यायाधिकाऱ्या न्यायालय क्र. १ यांनी दिला.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

दिनांक: २६ सप्टेंबर, २०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

**चेस ब्राइट स्टील लि.**  
नॉंदीणी कार्लस: ३०-११५, स्टील चॅम्प, वांद्रे क्र.१०५, शेवळकर अंदाजे ३०० चौ. फु. कार्पेट क्षेत्र, ५था मजला, लुम्विर को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड या नात्याच्या इमारतीतील फ्लॅट खोली कार्यालया मजला बाळगतात. सदर इमारत फ्लॅट नं.२०१, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२९ येथे असून, ती फायनल प्लॅट क्र. ७८१, टीपीए ४ मधील आय सी.एस. क्र. १२८ व (एम२), मासिम विभाग या अग्निनीकृत वस्तुनिष्ठ आहे. सदर फ्लॅट सध्या खालील व्यक्तीच्या नावावर आहे: (१) श्रीमती प्रिया अनिल पोकाशी, (२) श्री. रंजित मधुकर चौलन, आणि (३) श्री. रंजित मधुकर चौलन.

(१) श्रीमती प्रिया अनिल पोकाशी, (२) श्री. रंजित मधुकर चौलन यांच्या नावावर निष्ठापूर्वक मालमतेबाबत कोणत्याही दावा, मागणी, हरकती, यांचा निर्णय घ्यावा लागेल. या जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, जर कोणाकडे या शेअर प्रमाणपत्राबाबत कोणतेही दावे अथवा हरकती असतील, तर त्यांनी त्या लेखी स्वरूपात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर कराव्यात.

**श्री. अभय अरोलकर (सचिव)**  
रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड  
जगत विद्या मार्ग, गुलामनक हायिलिफ्लाइंग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ फोन: ९८२०९९१२३१  
जर वरील कारावाधीनी कोणतेही दावे/हरकती घर झाल्या नाहीत, तर सोसायटी डुलिफिकेट शेअर प्रमाणपत्र जाहीर करणारी प्रक्रिया पुढे नेवेल.

रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे, सचिव

I, ELIZA DAUGHTER OF NO 2592949M RANK EX HAV NAME R ANTONY RAJ. RESIDENT OF BIDG NO 2. FLAT NO 1105. MULUND SUBDHARTH NAGAR SRA GHS LTD. DR RP ROAD MULUND (WEST). MUMBAI-400 080 HAVE CHANGED MY NAME FROM ELIZA TO ELIZA ANTHONY RAJ AND DATE OF BIRTH FROM 02 OCT 2000 TO 02 MAR 1999 AS PER AFFIDAVIT DATED 30/10/2025 CL-180

I, VIKRAM ASOLKAR SON OF DILIP DIGAMBER ASOLKAR R/O 40 B MOTWIALA MANSION. GOWALIA TANK MUMBAI-400026 HAVE CHANGED MY NAME TO VIKRAM DILIP ASOLKAR FOR ALL PURPOSES VIDE AFFIDAVIT DATED 29-OCT-2025 CL-233

I, HAVE CHANGED MY NAME FROM ASHA CHANGU GAIKWADE TO MOHINI MANOHAR LOKHANDE AS PER AFFIDAVIT DATED 27TH OCTOBER 2025 CL-276

I, JAYSHREE WIFE OF SHINDE S P/R/0 ADGANO CHOTHAWA W/O. CHANGED MY NAME FROM JAYSHREE TO SHINDE JAYSHREE SANJAY AND MY DATE OF BIRTH FROM 01.10.1998 TO 15.05.1984 AFFIDAVIT NO.35 AB, 567297 DATED 15.10.2025 CL-288

I, HAVE CHANGED MY OLD NAME AKIF SIDDIQUE HURZUK TO NEW NAME AKIF SIDDIQ HURZUK AS PER AFFIDAVIT DT.29.10.25 CL-352

I, KHIMIJI WAGHA SAGATHIYA HAVE CHANGED MY NAME TO KHIMIJI WAGHA SAGATHIYA VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-M258280131) CL-388 I, AVINASH BALKRISHNA SHIRAPALE HAVE CHANGED MY NAME TO AVINASH BALKRISHNA SHIRAPALE VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (REF NO-P-25827811) CL-389

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 24/04/1975 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1975; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-410

I, LAXMI PAL, SISTER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY BROTHER'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 07/09/1998 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 07/09/1998; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611229. CL-411

I, PARASARAT PAL, FATHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY DATE OF BIRTH MENTIONED AS 15/03/1970 WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT DATE OF BIRTH IS 01/01/1969; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611231. CL-412

I, PARVATI PAL, MOTHER OF NO.15244125N RANK (GNR) DMT NAME TARUN PAL, HEREBY SOLEMNLY DECLARE THAT ON MY SON'S SERVICE RECORDS MY NAME MENTIONED AS PARVATI WHICH IS INCORRECT; MY TRUE AND CORRECT NAME IS PARVATI PAL; AS PER GOVT. AFFIDAVIT NO. 55AB 611230. CL-413

I HAVE CHANGED MY NAME FROM SRUTHI SADASHIVAN NAIR TO SRUTHI SADASHIVAN NAIR AS PER DOCUMENTS CL-550

पी.जे. क्र. २६१/२०२५ दिनांक: १४/१०/२०२५ नि. १२

**सूचना**  
वांद्रे येथील कुटुंब न्यायालय क्र. १ मुंबई मधील प्रकरण क्र. दिवाणी एमए-५१ सन २०२४ भावना नाथालाल भागनी

... याचिकाकर्ते

**विरुद्ध**  
हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी रा - ५-५११५, भरतीन निवास, एनआर महाराज मार्ग, माटुंगा, मुंबई-४०००१९ प्रति,

हरीश लक्ष्मीचंद शाह ... उत्तरवादी सूचना घ्यावी की, उपरिप्राप्ति याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या अवलम अनियम, १९७१ च्या कलम १२४ए अन्वये तुमच्या विरुद्ध वाद दाखल केले आहेत.

**पुढे सूचना घ्यावी की,** १. सदर याचिकेवरील सुनावणी तुमच्या विरुद्ध एकतर्फी घेतिल आणि त्यावर निकाल देतिला.

**ह्या सूचनेचा आदेश** २० सप्टेंबर, २०२५ रोजी श्रीमती एम. एम. ठाकरे, प्रधान न्यायाधिकाऱ्या न्यायालय क्र. १ यांनी दिला.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

दिनांक: २६ सप्टेंबर, २०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

सही/- प्रभारी उच्च प्रबंधक, कुटुंब न्यायालय मुंबई, वांद्रे कुला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९

सील दिनांक: २६/०९/२०२५

**जाहीर सूचना**  
या द्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, माझे अखिल प्लॅट क्र. २०१, शेवळकर अंदाजे ३०० चौ. फु. कार्पेट क्षेत्र, ५था मजला, लुम्विर को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड या नात्याच्या इमारतीतील फ्लॅट खोली कार्यालया मजला बाळगतात. सदर इमारत फ्लॅट नं.२०१, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२९ येथे असून, ती फायनल प्लॅट क्र. ७८१, टीपीए ४ मधील आय सी.एस. क्र. १२८ व (एम२), मासिम विभाग या अग्निनीकृत वस्तुनिष्ठ आहे. सदर फ्लॅट सध्या खालील व्यक्तीच्या नावावर आहे: (१) श्रीमती प्रिया अनिल पोकाशी, (२) श्री. रंजित मधुकर चौलन, आणि (३) श्री. रंजित मधुकर चौलन.

(१) श्रीमती प्रिया अनिल पोकाशी, (२) श्री. रंजित मधुकर चौलन यांच्या नावावर निष्ठापूर्वक मालमतेबाबत कोणत्याही दावा, मागणी, हरकती, यांचा निर्णय घ्यावा लागेल. या जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, जर कोणाकडे या शेअर प्रमाणपत्राबाबत कोणतेही दावे अथवा हरकती असतील, तर त्यांनी त्या लेखी स्वरूपात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सादर कराव्यात.

**श्री. अभय अरोलकर (सचिव)**  
रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड  
जगत विद्या मार्ग, गुलामनक हायिलिफ्लाइंग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ फोन: ९८२०९९१२३१  
जर वरील कारावाधीनी कोणतेही दावे/हरकती घर झाल्या नाहीत, तर सोसायटी डुलिफिकेट शेअर प्रमाणपत्र जाहीर करणारी प्रक्रिया पुढे नेवेल.

रेणुका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड तर्फे, सचिव

I, ELIZA DAUGHTER OF NO 2592949M RANK EX HAV NAME R ANTONY RAJ. RESIDENT OF BIDG NO 2. FLAT NO 1105. MULUND SUBDHARTH NAGAR SRA GHS LTD. DR RP ROAD MULUND (WEST). MUM





**PNB Housing Finance Limited**  
Regd. Off: 9<sup>th</sup> Floor, Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001, Ph: 011-23357171, 23357172, 23370414, Web: www.pnbhousing.com  
Branch Office : Inter-alia at PNB Housing Finance Limited, Shop No. 137, Glove Business Park, Kalyan Badlapur Road, Ambemath West, Maharashtra - 421803

**POSSESSION NOTICE For immovable property as per Rule 8(1) and Appendix-IV**  
Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 (2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notices on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.  
The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. **The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.**

Loan Account Number(s)	Name of Borrower/ Co-borrower Guarantor(s) (Legal Heirs)	Date of Demand Notice	Amount as on date in Demand Notice	Date of Possession Taken/Type of Possession	Description of the Property/ies mortgaged
HOU/RAMB/0823/1144820 B.O. Ambemath West	Mr. Vijay Dagdu Pandit (Borrower) & Mrs. Dipali Sakhamam Sonwane (Co-Borrower)	14.08. 2025	Rs. 16,03,592.90 (Rupees Sixteen Lakhs Three Thousand Five Hundred Ninety Two And Ninety Paise Only)	28.10.2025 (Symbolic)	All That Part And Parcel Of Residential, Flat No. 102, First Floor, Wing 8, Building No. 1, Himalaya Complex Near Shiv Utsav Residency, Off Pashane Village Road, Vangani West, Thane, Maharashtra -410101

Place : THANE : Date : 31.10.2025

Sd/- Authorized Officer, PNB Housing Finance Limited

**MUMBAI DISTRICT CO-OPERATIVE HOUSING FEDERATION LTD. MUMBAI.**

Special Recovery and Sales officer, Under Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act 1960 & Rule 107 of Maharashtra Co-operative Societies Rule 1961, Attached to The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd.  
19, Bell Building, 2nd Floor, Opp. Laxmi Building, Sir. P. M. Road, Fort, Mumbai – 400001 Tel. No.- 222660068/ 22661043  
Recovery Dept. Kannmwar Nagar No.2, Near Building No.77, Near Old Police Station, Opp. ICICI Bank, Vikhroli (East), Mumbai – 400 083

**NOTICE OF AUCTION SALE**  
The Special Recovery and Sales officer invites offers in sealed envelopes from the interested parties in respect of below mentioned immovable Property put up for auction sales on "As is where is basis and as is what is basis".

**DISCRPTION OF PROPERTY**

Sr. No.	Defaulter Name	Recovery Certificate issued by Deputy Registrar "M" Ward Co-op. Soc. Mumbai	Property Details	Area of property	Reserve Price/ Up set Price (Rs.)	E.M.D. (Rs.)
1.	M/s. Track-IT-RFID Solutions India Pvt. Ltd.,	Order No.128 dated 22/01/2020	Unit No.163, 164, E Wing, Solaris I Premises Co-op. Society Ltd., Sakhi Vihar Road, Powai, Andheri (E), Mumbai – 400 072	564 Sq. Ft. Carpet area	1,00,36,267/-	15,05,500/-
2.	M/s. RMC Laboratories	Order No.126 dated 22/01/2020	Unit No.85/54, D Wing, Solaris I Premises Co-op. Society Ltd., Sakhi Vihar Road, Powai, Andheri (E), Mumbai – 400 072	270 sq. ft. Carpet Area	33,63,120/-	5,04,500/-

The Tender Form, terms and condition of auction and other information can be obtained from the Special Recovery and Sales officer office on any working day on payment of Rs.1000/- The inspection of the property may be taken on **Dated – 15-11-2025 between 11:00 A.M. to 1:00 P.M.** except recovery certificate dues all taxes, levies, or any other liabilities incurred on the property shall be born and paid by the Purchaser. The sealed bid should be accepted with interest free **earnest money deposit (E.M.D.) mentioned herein above** for each property separately by Demand Draft /pay order on favoring on favoring **Solaris I Premises Co-op. Soc. Ltd.**, The Special Recovery and Sales officer on or before **Dated – 29-11-2025 between 11:00 A.M. to 5:00 P.M.** at the office of Special Recovery & Sales officer, Kannamwar Nagar No.2, Near Building No.77, Old Police Station, Opp. ICICI Bank, Vikhroli (East), Mumbai – 400 072 must receive the bids. The sealed tenders received will be open on **dated 01-12-2025 at 11:00 A.M.** in the office of **Special Recovery and Sales officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Kannamwar Nagar No.2, Near Building No.77, Old Police Station, Opp. ICICI Bank, Vikhroli (East), Mumbai – 400 072.** The bidders present will be given and opportunity to improve upon their bids. The successful bidder will have to pay 30 % of the bid amount (Inclusive of EMD). Immediately upon acceptance of his bid and balance amount of the finalized bid should be pay within 30 days from the date of auction. The tenders received after the prescribed date, time will not be accepted. The Special Recovery and sales officer reserves the rights to Cancel process of Auction for any reason and accept or reject any tenders without assigning any reason whatsoever and to conduct negotiation, if necessary.  
sd/-  
Shri. Shankar Y. Parab  
Special Recovery & Sales Officer,  
The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd.


**KAYCEE INDUSTRIES LIMITED**  
CIN NO : L70102MH1942PLC006482  
Regd. Off.: Old kamani chambers, 32-Ramjiibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001  
Website: www.kayceeinidustries.com Email id: c@kayceeinidustries.com tel No.: 022 22613521 Fax No.: 22613521

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025**  
( ₹ in Lakhs )

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year ended 31.03.2025
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,491.09	1,389.60	1,334.47	2,880.69	2,595.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	200.05	189.95	203.53	390.00	405.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	134.32	126.00	153.91	260.32	304.33
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	134.32	126.00	153.91	260.32	304.33
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-	-
6	Equity Share Capital	317.35	317.35	317.35	317.35	317.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year	2,845.41	2,762.09	2,306.64	2,845.41	2,306.64
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:		4.23	3.97	4.85	8.20	9.59
2. Diluted:		4.23	3.97	4.85	8.20	9.59

Notes:  
1 Additional information on Standalone Unaudited Financial Results

**FOR KAYCEE INDUSTRIES LIMITED**  
SD/-  
Raman Krishnamoorthy  
Whole time Director  
DIN: 10766058




Place : Mumbai  
Date: 29th October 2025

**SAGAR SYSTECH LIMITED**  
CIN : L65990MH1984PLC032779  
Registered Address: 12A/1, New Sion C.H.S. Ltd., Opp. S. I. E. S College, Sion (West), Mumbai - 400 022. • Tel : (022) 26232051/ 24018219  
E-mail: info@sagarsystech.com • Website: www.sagarsystech.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30/09/2025**  
(Rs. in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Half Year Ended		
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations / Other Income	13.27	16.71	16.22	29.98	37.39	49.73
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.87)	3.65	0.29	1.78	12.37	1.56
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.87)	3.65	0.29	1.78	12.37	1.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.88)	3.64	0.28	1.76	12.35	1.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax] and Other Comprehensive Income (after tax)]	(36.92)	(22.83)	35.57	(59.75)	91.10	52.67
6	Equity Share Capital	32.00	32.00	32.00	32.00	32.00	32.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve in Last Audited Accounts)						61.41
9	Earning Per Share (F. V. Rs. 10/- each)						
a. Basic:		(0.59)	1.14	0.09	0.55	3.86	0.47
b. Diluted:		(0.59)	1.14	0.09	0.55	3.86	0.47

NOTES:  
1 The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 30th October 2025. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. These financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.  
2 The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Sec 133 of the Companies Act. 2013 read with the relevant rules issued there under. The date of transition to Ind AS is April 1, 2016.  
3 The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary.  
4 The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.sagarsystech.com and can be accessed by scanning the following Quick Response (QR) code.



**For & on behalf of SAGAR SYSTECH LIMITED**  
SD/-  
MEENA MUKESH BABU  
MANAGING DIRECTOR  
DIN : 00799732

Place : Mumbai  
Date : 30th October 2025

**SJ CORPORATION LTD**  
CIN : L19201MH1981PLC452533  
Registered Office: 201, "Shyam Bungalow", Plot No. 199/200, Pushpa Colony, Fatimadevi School Lane, Manchubhai Road, Malad (East), Mumbai - 400097.  
Tel Fax No. 022-35632262  
E-Mail: sjcorporation9@yahoo.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 13<sup>th</sup> November, 2025 at 3.30 PM at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record the Unaudited (Provisional) Financial Result of the Company for the quarter and half year ended September 30, 2025.

**By Order of the Board**  
Date: 30.10.2025  
For SJ Corporation Ltd  
Place: Mumbai  
Managing Director (DIN: 02270389)

**UJJAIN SMART CITY LIMITED**  
उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड  
Ujjain Smart City Ltd

**Mela Office, Kothi Road, Ujjain (M.P) 456001 Ph. 0734-2525856**  
**NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST**  
No USCL/402 Tender ID: 2025 UAD 457782 , 1 date 30/10/2025  
Ujjain Smart City Limited invites Interested parties "Conducting Maa Kshipra aarti and Malkhamb Performance at Ghat using advanced technology". Interested bidders may purchase and submit their proposals online at [www.mptenders.gov.in](http://www.mptenders.gov.in).

Bid document purchase start date and time	30/10/2025
Cost of Document (online payment only)	Rs. Nil
Bid Security	Rs. Nil
iii. Online Payment iv. Bank Guarantee	
Last date for submission of Technical and Financial Bid (Online)	13/11/2025 up to 17:00 hrs

For more details, please visit <https://www.mptenders.gov.in>. Any Corrigendum or amendments shall be published on this website only.


For, Ujjain Smart City Limited

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large that a property transaction is under consideration for the purchase of residential Flat No. 2001, admeasuring 1380 sq. ft. RERA carpet area, situated on the 20<sup>th</sup> Floor of the under-construction building known as "Vipin Residency", built on land bearing C.S. No. 1615 of Lower Parcel Division, Final Plot No. 414 of TPS No. IV of Mahim Division, lying and being at South Gokhale Road, Dadar (West), Mumbai- 400028, along with exclusive use of two (2) car parking slots and all appurtenant rights thereto. Any person or entity having any claim, right, title, interest, objection, or encumbrance of any nature whatsoever related to the said property, whether by way of sale, mortgage, trust, lien, lease, license, inheritance, possession, attachment, court order, or otherwise, is hereby called upon to submit in writing the nature of such claim or objection, together with the relevant supporting documents, to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no such claim or objection is received within the aforesaid period, the transaction shall proceed, and any such claims, if existing, shall be deemed to have been waived or abandoned thereafter.

Adv. Prathmesh Patil  
Office: Revika Apartment, 2nd Floor,  
2nd Dadi Seth Lane, Babulnath,  
Mumbai- 400007  
Mo.: 9763308805/9833355155

Office: Revika Apartment, 2nd Floor,  
2nd Dadi Seth Lane, Babulnath,  
Mumbai- 400007  
Mo.: 9763308805/9833355155

Date: 28/10/2025  
Place: Mumbai




**bhansali ENGINEERING polymers limited**  
CIN - L27100MH1984PLC032637  
Regd. Office: 301 and 302, 3<sup>rd</sup> Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058.  
Phone : (91 22) 2621 6060 64 69106100  
E-mail: investors@bhansaliabs.com • Website: www.bhansaliabs.com

**STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2025**  
( ₹ in Lakhs ) (Except Earning Per Share)


SL. NO.	PARTICULARS	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 30 <sup>th</sup> September 2025	Half Year Ended 30 <sup>th</sup> September 2025	Quarter Ended 30 <sup>th</sup> September 2024	Quarter Ended 30 <sup>th</sup> September 2025	Half Year Ended 30 <sup>th</sup> September 2025	Quarter Ended 30 <sup>th</sup> September 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Revenue from operations	32,509.76	63,300.64	36,690.93	32,509.76	63,300.64	36,690.93
2	Other Income	766.31	2,015.08	1,210.70	766.31	1,902.28	1,120.46
3	Total Income from Operations (3+4)	33,276.07	65,315.72	37,901.63	33,276.07	65,202.92	37,811.39
4	Net Profit for the period before Tax and Extraordinary items	5,456.93	11,736.86	6,272.76	5,456.93	11,624.06	6,182.52
5	Net Profit for the period after Tax	4,008.52	8,681.68	4,694.80	4,045.13	8,634.29	4,632.67
6	Net Profit for the period after Tax and Extraordinary items	4,008.52	8,681.68	4,694.80	4,045.13	8,634.29	4,632.67
7	Total Comprehensive Income for the period [(Comprising of Profit for the quarter (after tax) and Other Comprehensive Income (after tax))]	4,014.25	8,687.41	4,647.24	4,050.86	8,640.02	4,585.11
8	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	2,488.58	2,488.58	2,488.58	2,488.58	2,488.58	2,488.58
9	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
10	Earnings per share (of ₹ 1/- each) Basic & diluted	1.61	3.49	1.89	1.63	3.47	1.86

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Second Quarter and Half year ended 30th September, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Results of the Company are posted on Company's website ([www.bhansaliabs.com](http://www.bhansaliabs.com)) and on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and The National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) where the Company's shares are listed.  
2 The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 30th October, 2025. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
3 The Board of Directors at its meeting held on 30th October, 2025, has declared 2nd Interim Dividend of 100% (viz Re 1/- per share having face value of Re.1/- each). Considering the 1st Interim Dividend of Re 1/- per share declared in August, 2025, the total Interim Dividend declared till date is 200% (i.e. Re 2/-) per share.




**For Bhansali Engineering Polymers Limited**  
SD/-  
B.M.Bhansali  
Chairman & Managing Director  
DIN:00102930

Place : Mumbai  
Dated : 30th October, 2025



**IIFL Finance Limited**  
CIN: L67100MH1995PLC093797  
Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604  
Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654  
E-mail: [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com) • Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)


  
Scan the QR code to view complete financial results

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025**  
( ₹ in Crore )

Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
	Sept 30, 2025 (Unaudited)	June 30, 2025 (Unaudited)	Sept 30, 2024 (Unaudited)	Sept 30, 2025 (Unaudited)	Sept 30, 2024 (Unaudited)	Mar 31, 2025 (Audited)
Total Revenue from Operations	3,305.11	2,952.83	2,556.03	6,257.94	5,177.06	10,210.90
Net Profit/ (Loss) for the period/ year (Before Tax and Exceptional Items)	556.69	356.31	446.83	913.00	882.99	1,293.51
Net profit/ (Loss) for the period/ year Before Tax (After Exceptional Items) #	556.69	356.31	(139.67)	913.00	296.49	707.01
Net Profit/ (Loss) for the period/ year After Tax (After Exceptional Items)	417.94	274.17	(93.07)	692.11	245.09	578.16
Total Comprehensive Income/ (Loss) for the period / year [Comprising Profit for the period / year (After Tax) and Other Comprehensive Income/ (Loss) for the period/ year (After Tax)]	411.67	264.57	(97.99)	676.24	238.95	564.89
Paid up Equity Share Capital	85.00	84.99	84.85	85.00	84.85	84.90
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						12327.05
Securities Premium Account	4,731.41	4,729.89	4,720.59	4,731.41	4,720.59	4,721.93
Net worth	12625.58	12,389.81	11,867.93	12625.58	11,867.93	12,139.54
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	58,211.07	55,027.21	39,539.67	58,211.07	39,539.67	51,068.02
Debt Equity Ratio	3.98	3.86	2.90	3.98	2.90	3.66
Earnings Per Share (Face Value of ₹ 2 /- each) (for continuing and discontinued operations)						
- Basic	8.86	5.49	(3.72)	14.35	3.17	9.07
- Diluted	8.80	5.45	(3.72)	14.23	3.04	8.73
Capital Redemption Reserve	230.11	230.11	230.11	230.11	230.11	230.11
Debtenture Redemption Reserve	12.80	12.80	12.80	12.80	12.80	12.80
Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.

Notes:  
1. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial reporting" ("Ind AS 34") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules framed there under and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on October 30, 2025. The Joint Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified conclusion. 3. The Key data relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

**FOR IIFL FINANCE LIMITED**  
SD/-  
Nirmal Jain  
Managing Director  
DIN: 00010535



4. The above is an extract of the detailed format of quarter and half year ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Unaudited Financial Results are available on the stock exchange websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website viz. [www.iifl.com](http://www.iifl.com). 5. For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the stock exchanges websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website viz. [www.iifl.com](http://www.iifl.com).  
# Refer note 10 in the detailed format of quarter and half year ended financial results

Date : October 30, 2025  
Place : Mumbai